

संगणक अर्हता परीक्षेबाबत

महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग शासन निर्णय क्रमांक: मातंस २०१२ / प्र. क्र. २७७/३९

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: ०४ फेब्रुवारी, २०१३

वाचा :-

- १) शासन अधिसूचना क्रमांक: सेप्रनि/१०९८/प्र.क्र.७/९८/१२ दि. २५/०१/१९९९
- २) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: प्रशिक्षण २०००/ प्र. क्र. ६१ /२००१/३९ दिनांक. ०७/०८/२००१
- ३) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: प्रशिक्षण २०००/ प्र. क्र. ६१/२००१/३९ दिनांक. १९/०३/२००३
- ४) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: मातंस/नस्ती-०४/२२४/३९ दिनांक २६/०५/२००४
- ५) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: मातंस/नस्ती-०७/प्र. क्र.७१/३९ दिनांक २१/०२/२००८
- ६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, परिपत्रक क्र. रा.मं./पापुई/संगणक अभ्यासक्रम/७४१६ दि. १२/१२/२०११

प्रस्तावना :-

शासनाच्या दैनंदिन कामकाजात संगणकाचा तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने क्र. २ वरील अधिसूचने अन्वये गट अ, ब, क मधील सेवकांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून शासकीय सेवकांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. कोणते संगणक अर्हता प्रमाणपत्र शासकीय सेवकांनी सादर करावे याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. संगणक हाताळणीचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयात फार मोठी प्रगती झालेली आहे. त्या अनुषंगाने या विषयाचे महत्त्व ओळखून शासनाने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक्रम शालेय /

महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे शासकीय सेवेत येणारे उमेदवार हे शालांत परिक्षेत संगणक / माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असतील ही बाब विचारात घेता यापूर्वीचे संगणक अर्हता परिक्षेबाबतचे क्र. २,४, व ५ वरील शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

राज्य शासनाच्या गट अ, ब आणि क मधील कर्मचाऱ्यांना MSCIT या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. तथापि, खाली नमुद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.

- १) D.O.E.A.C.C. / N.E.I.L.I.T. नवी दिल्ली चे प्रमाणपत्रधारक.
- २) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी साठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी साठी माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमिडीया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण.
- ३) केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी ची परीक्षा संगणक / माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण.
- ४) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology)/ संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma), सर्व शासन मान्य विद्यापीठातील संगणक तंत्रशास्त्र (Computer Technology) / संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) / माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयाचा राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदवी / पदवीका व संगणक उपाययोजन (Computer Application), संगणक उपाययोजन पद्धती व पृथक्करण (ADCSSAA) या पदव्युत्तर प्रगत पदविका (Advance Diploma) उत्तीर्ण केलेले उमेदवारांना संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण.
- ५) व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळामार्फत चालविण्यात येणारे, परिशिष्ट - अ ० मध्ये नमुद केलेले संगणक विषयी ८६ अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र पत्रधारक.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२०४१३२३३७९१११ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रदिप चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
- ३) उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
- ४) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ५) मुख्य सचिव यांचे खाजगी सचिव,
- ६) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
- ७) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,
- ८) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा) मुंबई,
- ९) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ११) सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई
- १२) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १३) सर्व पोलीस आयुक्त
- १४) सर्व विभागीय आयुक्त,
- १५) सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
- १६) सर्व जिल्हाधिकारी,
- १७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १८) सर्व नगरपालिका / परिषदांचे मुख्याधिकारी

- १९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित,
- २०) पहिला मजला, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण इमारत,
- २१) सर्व मंत्रालयीन विभाग
- २२) सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण, मुंबई,
- २३) मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
- २४) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- २५) निवड नस्ती प्रती (२)

परिशिष्ट 'अ'

Sr. No.	Course Name	Code No.	Duration
COMPUTER GROUP (PART TIME)			
१	C.C.IN ELEMENTS OF COMPUTER ENGINEERING	१०११४८	Six Month
२	C.C.IN COMPUTER OPERATION WITH M.S.OFFICE	१०११०१	Six Month
३	C.C. IN DESK TOP PUBLISHING (D.T.P.)	१०११०२	Six Month
४	C.C. IN COMPUTERIZED ACCOUNTING & OFFICE AUTOMATION	१०११०३	Six Month
५	C.C. IN INFORMATION TECHNOLOGY	१०११०४	Six Month
६	C.C. IN WEB PAGE DESIGNING	१०११०५	Six Month
७	C.C. IN AUTO - CAD	१०११०६	Six Month
८	C.C. IN MULTI-MEDIA ANIMATION TECHNOLOGY	१०११०७	Six Month
९	C.C. IN COMPUTERIZED ACCOUNTING USING TALLY	१०११०८	Six Month
१०	C.C.IN COMPUTER BASICS (FOR BLIND ONLY)	१०११०९	Six Month
११	C.C.IN NET WORKING	१०१११०	Six Month
१२	C.C. IN CALL CENTRE MANAGEMENT	१०११११	Six Month
१३	C. C. IN COMPUTER DATA ENTRY OPERATOR	१०११२१	Six Month
१४	C.C. IN BASIC COMPUTER APPLICATION	१०११२२	Six Month
१५	C.C.IN GRAPHIC MULTIMEDIA ANIMATION	१०११२४	Six Month
१६	C.C. IN E-COMMERCE	१०११२०	Six Month
१७	C. C. IN CYBER LAW	१०११४६	Six Month
१८	C.C.IN DATA BASE	१०११५२	Six Month
१९	C.C.IN BPO VOICE BUSINESS TRAINING	१०११५३	Six Month
२०	C.C.IN BPO NON-VOICE BUSINESS TRAINING	१०११५४	Six Month

Sr. No.	Course Name	Code No.	Duration
२१	C.C.IN PRINT PUBLISHING	१०११५५	Six Month
२२	C. C. IN C & C++	१०१११३	Six Month
२३	C.C. IN VISUAL BASIC	१०१११४	Six Month
२४	C.C. IN V.B. NET	१०१११५	Six Month
२५	C.C. IN ASP NET PROGRAMMING WITH V.B. NET	१०१११६	Six Month
२६	C. C. In Microsoft SQL Server २०००	१०१११७	Six Month
२७	C. C.IN BASIC COMPUTER PROGRAMMING	१०१११९	Six Month
२८	C.C.IN २D ANIMATION CLEAN UP	१०११२७	Six Month
२९	C.C.IN २D ANIMATION SKETCHING	१०११२८	Six Month
३०	C.C. IN GRAPHIC DESIGNING & VISUALIZATION	१०११२९	Six Month
३१	C.C. IN PRE-FOUNDATION FOR २D ANIMATION	१०११३०	Six Month
३२	C.C. IN DESIGNING OF INTER ACTIVE MEDIA	१०११३१	Six Month
३३	C.C. IN INTER ACTIVE MEDIA USING ANIMATION	१०११३२	Six Month
३४	C.C. IN २D ANIMATION PROCESSING	१०११३३	Six Month
३५	C.C. IN ३D ANIMATION PRODUCTION	१०११३४	Six Month
३६	C.C.IN ३D ARCHITECTURE VISUALIZATION	१०११३५	Six Month
३७	C.C. IN BASIC ANIMATION	१०११३६	Six Month
३८	C.C.IN ADVANCE COMPUTERIZED ACCOUTING USING TALLY	१०१११२	Six Month
३९	C.C. IN ADVANCED VB NET PROGRAMMING	१०१११८	Six Month
४०	C.C. IN WEB PUBLISHING	१०११२५	Six Month
४१	C.C. IN ADVANCE ARCHITECTURE DESIGN	१०११२६	Six Month
४२	C.C.IN SPECIALIZATION IN ANIMATION USING MAYA	१०११३९	Six Month
४३	C.C. IN SPECIALIZATION IN LIGHTING AND RENDERRING USING MAYA	१०११४०	Six Month
४४	C.C. IN SPECIALIZATION ३ D COMPOSITING	१०११४१	Six Month

Sr. No.	Course Name	Code No.	Duration
	AND VISUAL EFFECTS USING MAYA		
४५	C.C. IN SPECIALIZATION SPECIAL EFFECTS AND DYNAMIC USING MAYA	१०११४२	Six Month
४६	C.C. IN SPECIALIZATION IN MODELING AND TEXTURING USING MAYA	१०११४३	Six Month
४७	C.C. IN ARCHITECTURAL & CIVIL USING AUTO CAD	१०११३७	Six Month
४८	C.C. IN MECHANICAL DRAFTING USING AUTO CAD	१०११३८	Six Month
COMPUTER GROUP (FULL TIME)			
४९	C.C. IN COMPUTER NETWORKING	१०११४४	Six Month
५०	C.C. IN MULTI MEDIA & WEB PAGE DESIGNING	१०११४५	Six Month
५१	C.C. IN E- ACCOUNTANCY & OFFICE MANAGEMENT	१०११४९	Six Month
५२	C.C. IN MULTI MEDIA & CREATIVE DESIGNING	१०११५०	Six Month
५३	C.C. INFORMATION SYSTEM MANAGEMENT	१०११५१	Six Month
५४	C.C. IN D.T.P. OPERATOR (FOR DUAF AND DUMB)	१०१२११	One Year
५५	C.C. IN MULTIMEDIA AND INTERNET TECHNOLOGY	१०१२०३	One Year
५६	C. C. IN COMPUTER SOFTWARE	१०१२०४	One Year
५७	C.C. IN COMPUTER TECHNIQUES	१०१२०५	One Year
५८	C.C. INFORMATION TECHNOLOGY & COMPUTER SYSTEM MAINTENANCE	१०१२०६	One Year
५९	C.C. IN CALL CENTER ASSISTANT	१०१२०७	One Year
६०	C.C. IN DATA ENTRY OPEATOR & ANALYZER	१०१२०८	One Year
६१	C.C. IN NETWORK TECHNICIAN	१०१२०९	One Year
६२	C.C. IN COMPUTER SOFTWARE ENGINEER APPLICATION	१०१२१०	One Year

Sr. No.	Course Name	Code No.	Duration
६३	C.C. IN ADVANCE COMPUTER APPLICATION	१०१२०१	One Year
६४	C.C. IN COMPUTER TEACHERS TRAINING COURSE	१०१२०२	One Year
६५	C. C. IN COMPUTER SCIENCE	१०१४०१	Two Years
६६	C.C. IN COMPUTER SOFTWARE TECHNOLOGY	१०१४०२	Two Years
६७	C.C. IN COMPUTER SOFTWARE DESIGN	१०१४०३	Two Years
६८	C.C. IN COMPUTER PROGRAMMING	१०१४०४	Two Years
६९	C.C. IN COMPUTER WEB TECHNOLOGY	१०१४०५	Two Years
७०	C.C. IN COMPUTER APPLICATIONS	१०१४०६	Two Years
७१	C.C. IN COMPUTER OPERATOR	१०१४०७	Two Years
७२	C.C. IN COMPUTER INFORMATION TECHNOLOGY	१०१४०८	Two Years
७३	C.C. IN COMPUTER CNC PROGRAMMER	१०१४०९	Two Years
७४	C.C. IN COMPUTER SOFTWARE CONSULTANT	१०१४१०	Two Years
७५	C.C. IN JAVA PROGRAMMER	१०१४११	Two Years
७६	C.C. IN OPERATING SYSTEM ENGINEER	१०१४१२	Two Years
७७	C.C. IN COMPUTER SYSTEM ANALYST	१०१४१३	Two Years
७८	C.C. IN COMPUTER ASSEMBLING & DESIGN	१०१४१४	Two Years
७९	C.C. IN COMPUTER NETWORKS	१०१४१५	Two Years
८०	C.C. IN COMPUTER NETWORK ADMINISTRATOR	१०१४१६	Two Years
८१	C.C. IN COMPUTER GRAPHICS	१०१४१७	Two Years
८२	C.C. IN COMPUTER ANIMATION	१०१४१८	Two Years
८३	C.C. IN COMPUTER AIDED DESIGN (CAD)	१०१४१९	Two Years
८४	C.C. IN AUTO CAD TECHNIQUES	१०१४२०	Two Years
८५	C.C. IN D.T.P. TECHNIQUES	१०१४२१	Two Years
८६	C.C. IN GRAPHIC DESIGN TECHNICIAN	१०१४२३	Two Years